

महाराष्ट्र MAHARASHTRA

2023

81AA 249126

अ.नं. 17993 रु.100/-पैकी रु.100/- दि.19/01/2024


नावः दिनेश लक्ष्मण अट्टावलकर


पत्ताः आर वी 02 ९४५ डी पी ओ एच कॉलनी ता.भुसावळ

जि.जळगाव



हस्तेः जनार्दन वुरकुल

कारणः एमओयु



योगेश चैतन शुक्ल
स्टॅम्प वेंडर नाशिक
परवाना क 97/2002



सही



NOTARY	
NOTED & REGISTERED	
at Serial No.	249
DATE	19/01/2024
This Document Contains	
Total	0 Pages



गौजे	:-	पाथडी - 2
विभाग क्र.	:-	1.9.5
प्लॉटचे बांधीव क्षेत्र	:-	63.85 चौ.मी.
जमीन दर प्रती चौ.मी.	:-	₹.13,300/-
बांधीव दर प्रति चौ.मी.	:-	₹.36,000/-
सरकारी गुल्यांकन	:-	₹.23,00,000/-
व्यवहार मुल्य	:-	₹.23,00,000/-
मुद्रांक शुल्क	:-	₹.1,38,000/-
नोंदणी फि	:-	₹.23,000/-

॥ श्री ॥

॥ अलॉटमेंट डिड ॥

अलॉटमेंट डिड आज तारीख _____ माहे जानेवारी सन 2024
ते दिवशी नाशिक मुक्कामी...

श्री.दिनेश लक्ष्मण अल्ट्रावल्कर

उ.व.41, धंदा- व्यवसाय

PAN:- AMBPA 0427 C

आधार नंबर:- 7668 9974 4024

रा.

सभासद भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मागसवर्गीय को- ऑप. हौ. सोसा. लि.

नाशिक

लिहुन घेणार

... यांशी ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मागसवर्गीय को-ऑप. हौ. सोसा. लि.

नाशिक. (PAN No.AAEAB6448C)

महाराष्ट्र सहकारी संस्थाते अधिनियम 1960

मधील सन 1961 चा महाराष्ट्र अधिनियम

सदिनाम ७/११/२०२४

क्र.24 कलम 9(1) अन्वये नोंदण्यात आलेली
गृहनिर्माण संस्था, रजि. नं. एनएसके/(एनएसके)/
एवएसजी/टीसी/3304/1998 दि.09/03/1998,
नोंद.कार्या.: द्वारा: एस.के.कन्स्ट्रक्शन काळे
चौक, मोठा राजवाडा, नाशिक- 422009.
तर्फे मा.विद्यमान वेअरमन,

श्री. संजय बाबुराव काळे

उ.व.56, धंदा- शेती / व्यापार

PAN:- CBXPK 5259 D

आधार नंबर:-

रा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मागासवर्गीय को-ऑप. हौ. सोसा. लि.

नाशिक, सुखदेव विद्यालय उद्यान कॉलनी,

इंदिरा नगर, नाशिक- 422009

लिहून देणार

कारणे अॅलॉटमेंट डिड चा दस्त लिहून देतो तो ऐसा जे की,

(सदरच्या अॅलॉटमेंट डिड मध्ये संक्षिप्तेशाठी लिहून घेणार यांचा
उल्लेख तुम्ही व लिहून देणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मागासवर्गीय को-ऑप. हौ. सोसा. लि., नाशिक यांचा उल्लेख आम्ही
अथवा सदर संस्था असे संबोधण्यात आलेले आहे).

1) प्लॉट मिळकतीचे वर्णन:-

परिशिष्ट अ) तुकडी जिल्हा नाशिक, पोटा तुकडी तालुका
नाशिक पैकी, नाशिक महानगरपालिका हद्दीतील, मौजे पाथडी या
शिवायतील नाशिक महानगरपालिका हद्दीतील, भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय को- ऑप. हौ. सोसा.
लि., महाराष्ट्र शासन सरकारी मिळकत यांची सर्व्हे नं. 297 / 2 /
2 यांची क्षेत्र 6294.00 चौ.मी. पैकी क्षेत्र 2600.00 चौ.मी. यांची वतु:
सीमा येणेप्रमाणे:-

पुर्वेश :- सर्व्हे नं.314

पश्चिमेस :- सर्व्हे नं.297 चा पार्ट

दक्षिणेस :- 12.00 मी. रुंद कॉलनी रोड

उत्तरेस :- सखें नं.297/2 पैकी प्लॉट नं.22 ते 27

येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत, जल तरू, काष्ठ, पाषाण, निधी निक्षेपासह तदंगभूत वस्तुंसह झाडझाडोय तसेच मिळकतीमध्ये जाणे येण्याचे वागवहीवाटीचे हक्कांसह मिळकत दरोबरत.

2) प्लॉट मिळकतीचे वर्णन:-

परिशिष्ट ब) वर कलम 13 या प्लॉट मिळकतीवर मंजूर इमारत नकाशाप्रमाणे बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय को- ऑप. हौ. सोसा. लि., नाशिक मधील ग्रुप हौसिंग योजनेतील 'डी' टाईप बिल्डींग मधील चौथा मजल्यावरील प्लॉट नं.09 यांसी बांधीव क्षेत्र 63.85 चौ.मी. सर्व सोईनीयुक्त मिळकत यांसी चतुःसीमायेणेप्रमाणे:-

पुर्वेस

पश्चिमेस

दक्षिणेस

उत्तरेस

मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे...

येणेप्रमाणे चतुःसीमेतील मिळकत जल, तरू, काष्ठपाषाण, निधी निक्षेप तदंगभूत वस्तुंसह जाणेयेण्याचे व वागवहीवाटीचे हक्कांसह तसेच संस्थेने पुरविण्यात येणारे स्वतंत्र पाण्याचे व इले. मीटर कनेक्शन व लिफ्ट व बॅटरी बॅकअपसह वापरण्याचे हक्कांसह मिळकत दरोबरत.

3) मिळकतीचा पुर्वइतिहास:-

उपरोक्त कलम 13 मध्ये वर्णन केलेली मिळकत महाराष्ट्र शासनाचे ना.ज.क.म. कायद्याअन्वये अतिरिक्त क्षेत्र म्हणून घोषित केलेली गृहनिर्माण संस्थांना शासनाचे अटी व शर्तीस अधिन राहून वाटप केलेली आहे. सदरची मिळकत शासनाने आगते सभासदांकरिता शासकीय दराने वितरित केलेली आहे. सदरचा करारनामा मे. दुस्यम निबंधक नाशिक- 5 यांचे कार्यालयामध्ये अ.क्र. नं. 4128 दि.03/04/2013 अन्वये नोंदवण्यात आलेला आहे. सदर मिळकत मा. जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यांचे कार्यालया कडील हुकूम क्र. मशा /कक्ष/ 3/ 8/ 941/ 12 दि.11/12/2012 अन्वये आदेशातील अटी व शर्तीवर सदर संस्थेस सदनिका पध्दतीने घरे

बांधण्यासाठी सवलतीचा कब्जा हक्क स्वतः रु.9,12,813/- (अक्षरी स्वतः रुपये नऊ लाख बारा हजार आठशे तेरा मात्र) चा विस्तार करण्यात आलेला आहे. सदर जागेचा कब्जा मा. तहसिलदार नाशिक यांचे कडील पत्र क्र. जमा/ 3/ कावी/ 1023/2012 दि.26/12/2012 नुसार मंडळ अधिकारी पाथरी यांनी दि.06/02/2013 रोजी सदर जागेचा कब्जा दिलेला आहे. त्याप्रमाणे रेव्हेंयू रेकॉर्डला मालकी हक्कदार म्हणून 2600.00 चौ.मी. चा आगव्या नावाची नोंद नं. 21173 अन्वये नोंद झालेली आहे. तेव्हापासून मालकी हक्काने सदरची मिळकत आगवे कब्जा वहिवाटीत व उपभोगात आहे. प्राप्त हक्क व अधिकारानुसार सदर मिळकतीवर आम्ही नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडून ग्रुप हॉसिंग बिल्डींग प्लॅन मंजूर करून मंजूर प्लॅनप्रमाणे बांधकाम चालू केलेले आहे. त्यापैकी कलम 1 ब मध्ये वर्णन केलेली मिळकत तुमहांस अलॉट करणेबाबत व्यवहार निश्चित झाला त्यास अनुसरून सदरचा अलॉटमेंट करारनामा तुमचे लाभान्त लिहून देत आहोत.


4) **बिनशेती परवानगी:-**

उपरोक्त कलम 1 यात वर्णन केलेली मिळकत ही संस्थेने धारण केलेली शासकीय जमीन ही महाराष्ट्र जमीन महसुल 1966 मधील चे लगत (सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 चे नियम 27 अन्वये निवासी सदनिकांसाठी धारण केलेली असल्याने सदर जमीनीस महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 44 अन्वये स्वतंत्र बिनशेतीला परवानगीची आवश्यकता नाही. तसेच ग्रुप हॉसिंग योजना असलेमुळे स्वतंत्र ले-आऊट मंजूरीची गरज नाही.

5) **बिल्डींग प्लॅन मंजूरी:-**

वर कलम 1 मधील मिळकतीवर लिहून देणार संस्थेने बांधकाम करणेकामी इमारत बांधकाम नकाशा नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील बांधकाम परवानगी नंबर एल.एन.डी/बीपी/बी-2/99/2023 दि.28/06/2023, अन्वये मंजूर केलेला आहे.

तसेच सदरहु मिळकतीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर मागासवर्गीय को- ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक या इमारतीचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर नाशिक महानगरपालिका नाशिक



सांचेकडून बांधकाम पुर्णत्वाचा दाखला जावक नंबर एन.एम.सी.बी./पी.ओ/2023/ए.पी.एल./00094, दि.23/11/2023 रोजी पत्राअन्वये इमारत बांधकामाचा तापर करणेबाबतचा दाखला दिलेला आहे.


6) मिळकती अनुमांगीक कागदपत्रांचे परिक्षण:-

उपरोक्त कलम 13 यांत वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर आम्ही प्लॉट बांधलेले आहेत. त्याच्या प्लॉटच्या टायटल विषयी म्हणजेच त्या स्थावरच्या विविध हक्कांविषयी, मालकी विषयी सर्व कागदपत्र विविध शासकीय आदेश, भुमी विकाससंबंधी जरूर ते नकाशे व त्यासंबंधीचे आमचे बरोबरचे करार, नकाशे वगैरे आर्किटेक्ट एम. आर. भगत व स्ट्रक्चर इंजि. राम आनेशव यांनी तयार केलेले आहेत. महासष्ट्र ओनरशिप प्लॉटचा अधिनियम व नियमानुसार जी कागदपत्रे पहाणे जरूरी आहे. त्याची मागणी तुम्ही केल्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे तुम्हांस दाखविली आहेत. हक्कदारी संबंधी सर्व कागदपत्रे जी आमच्या वकिलांनी प्रमाणित केली आहेत त्याच्या नकला हक्क नोंदणी संबंधीचे प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 चे उतारे जसे असेल त्याप्रमाणे तुम्हास दाखविण्यात आलेले असून तुमची सदरच्या कागदपत्रांबद्दल समाधान व खात्री झालेली आहे. आम्ही नाशिक महानगरपालीका नाशिक सांचेकडून बांधकामासाठी आवश्यक असणारी परवानगी व बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेतलेला असून त्याची साक्षात्कीत प्रत तुम्हास दाखविलेली आहे. तुम्ही आमचेकडे जे विविध प्रकारचे व आकाराचे व क्षेत्रफळाचे मंजूर बिल्डींग प्लॅनप्रमाणे प्लॉट आहेत त्यापैकी कलम 1ब मध्ये वर्णन केलेली मिळकत खरेदी घेण्याची इच्छा दर्शविली. त्यानुसार तुमचे व आमचे दरम्यान बोली बैठक होऊन करारनामा निश्चित झाला तो येणेप्रमाणे.

➤ **अटी व शर्ती येणेप्रमाणे:-**

1) मिळकतीची किंमत:-

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीची किंमत तुमचे व आमचे दरम्यान एकुण रक्कम रु.23,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये तेवीस लाख मात्र) इतकी ठरली असून सदरची किंमत आजचे प्रचलित भावानुसार योग्य व बरोबर आहे. मिळकतीच्या किंमतीचा भरणा शेवटच्या कलमात दर्शविला आहे.



2) भाग प्रमाणपत्र:-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानासवर्गीय को- ऑप. डॉ. सोसा. लि., नाशिक या सोसायटीचे लिहुन देणार हे नियमाप्रमाणे सभासद आहे. सदर प्लॉट मिळकत ही आजतागायत लिहुन देणार यांचे ताब्यात व कब्जात असुन सदर प्लॉट मिळकतीचे मालक व कब्जेदार या शिर्षाखाली सदरी लिहुन देणार यांची नोंद सोसायटीचे अभिलेखावर मालक व कब्जेदार म्हणुन कायदेशीररित्या व अधिकृत झालेले आहे. त्याअन्वये सदर सोसायटीचे लिहुन देणार सभासद असुन सदर सोसायटीने त्यांचे नावे प्लॉट नंबर 10 चे भाग सोसायटीने लिहुन देणार यांचे नावे अॅलॉट केलेले आहे. तसेच लिहुन देणार यांचे नावे भाग प्रमाणपत्र भाग क्रमांक _____ ते वाटप करुन संस्थेचे सभासद करुन घेतलेले आहे.

3) मिळकतीचा कब्जा:-

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा तुमचेकडून आमहास संपुर्ण भरणे मिळालेनंतर त्वरीत घ्यावयाचा आहे.

4) टायटल:-

प्रस्तुतच्या अॅलॉटमेंट डिड नुसार जाहीर करतो की, उपरोक्त मिळकत ही संपूर्णपणे निर्वेध व बिनबोजाची असुन ती आम्ही कोठेही गहाण, दान , तारण , अन्नवस्त्र, लिन, लिज, बक्षिस, गुत्युपत्र, जमीन जप्ती, कुळ, वारस, मनाई हुकुम, जनरल मुख्यत्वार, लेखी अथवा तोंडी कयामदार अगर अन्य कोणत्याही जड जोखीमात गुंतविलेली नाही. तसेच मिळकतीचे मालकी हक्क, कब्जा अगर वतुःशिमा अगर हद्दीबाबात कोणत्याही कोर्टात दावा न्यायप्रतिष्ठ नाही.

5) डिपॉझीट रक्कम:-

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे किंमती मध्ये गॅटेनन्सपोटी एक रक्कमी रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये एक लाख मात्र) चा समावेश नसेल. सदर रक्कम तुम्ही आमहास स्वतंत्र घ्यावयाची आहे. त्याची पावती तुम्हास देण्यात येईल.

6) **मिळकतीचा वापर:-**

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा वापर फक्त राहणेसाठीच करावयाचा आहे. तसेच आपल्या स्वतःच्या खर्चाने राहण्या योग्य रितीत ठेवावयाचा आहे. त्यानुसार जरूर त्या दुरुस्त्यांचा खर्च तुम्ही करून सर्व इमारतीला धोका पोहोचेल असे कोणतेही कृत्य करावयाचे नाही अशी हमी या लेखाचे तुम्ही देत आहात. इमारतीच्या स्ट्रक्चरला व इतर गोष्टींला धोका पोहोचेल किंवा ज्या वस्तू साठविण्यास मनाई केली आहे अशा वस्तू ठेवावयाच्या नाहीत.

7) **अॅलॉटमेंट डिड चा खर्च:-**

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे खरेदी अनुषंगीक होणारा सर्व खर्च म्हणजेच स्टॅम्प ड्यूटी, नोंदणी फी, वकील फी, टायपिंग डेरॉक्स हा सर्व खर्च लिहुन घेणार यांनी केलेला व सोसलेला आहे.

8) **संस्था नियमांचे पालन:-**


तुम्ही संस्थेचे सर्व नियम व नियंत्रण पाळले पाहिजे आणि असे नियम सुरुवातीस केले जातील आणि वेळोवेळी त्यात जी भर घ्यावी लागेल, दुरुस्त्या कराव्या लागतील, ज्या इमारत सुस्थितीत राहण्यासाठी व इमारतीची व फ्लॅटची देखभाल योग्य रितीने ठेवण्यासाठी आवश्यक असतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासन किंवा इतर प्राधिकारी हे जे नियम, नियमन, उपविधी करतील त्या पाळण्यासाठी कराव्या लागतील. हे सर्व काटेकरपणे पाळणे हे तुमचेवर बंधनकारक राहील.

9) **कर:-**

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भात भरावा लागणारा जी.एस.टी. अथवा कोणत्याही शासकीय कराचा खर्च तुमचे तुम्ही सोसावयाचा आहे. त्यासाठी आम्ही कोणतीही स्वकम घ्यावयाची नाही.

10) **कर्ज:-**

उपरोक्त कलम 1ब यात वर्णन केलेल्या मिळकतीवर तुम्हास कर्ज घ्यावयाचे असल्यास त्यास आम्ही हरकत नाही. सदरचे कर्ज



घेतोवेळी गहाणखातावर आगही स्वाक्षरी करून देवू, मात्र सदरवे वर्ज परत फेड करणाऱ्याची जबाबदारी तुमची राहिल.

11) मोजमाप:-

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळवळीचे प्रत्यक्ष मोजमाप तपासून खात्री करून घेतली आहे. त्यामुळे मिळवळीचे क्षेत्रफळाबाबत उभयपक्षांमध्ये तक्रार नाही.

12) भरणा तपशील:-

उपरोक्त कलम 1ब मध्ये वर्णन केलेल्या मिळवळीचा भरणा येणे प्रमाणे:

रक्कम

तपशील

२,५०,०००/-

(अक्षरी रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये मात्र) चा भरणा लहिन घेणार यांनी लहिन देणार यांना ऑनलाईन ट्रान्झक्शन अन्वये दनांक १८ /०१/२०२४ रोजी अदा केला तो पावला. भरण्या बाबत वाद अगर तक्रार नाही.

२२,५०,०००/-

(अक्षरी रक्कम बावीस लाख पन्नास हजार रुप ये मात्र) चा भरणा लहिन घेणार यांनी लहिन देणार यांना ४५ दविसांचे आत गृह करूज उभारुन अथ वा वैयक्तीक रतिया द्यावयाचे आहे.

एकुण कमित रक्कम रुपये २५,००,०००/-

(अक्षरी रक्कम रुपये पंचवीस लाख रुपये मात्र)

परिशिष्ठ - अ

सोबतचा करार लिहून देणार यांनी लिहून घेणार यांनी मान्य केलेल्या सुखसोई तपशिल येणेप्रमाणे:-

1. इमारतीचे बांधकाम आर.सी.सी. फ्रेम स्ट्रक्चर मध्ये राहिल.
2. बाहेरील भिंतीचे बांधकाम 6" भाजलेल्या विटांमध्ये राहिल व आतील भिंतीचे बांधकाम 4" राहिल.
3. विट्टीफाईड टाईल्स सर्व रुममध्ये राहिल.

4. मुख्य दरवाजा आकर्षक, उच्च दर्जाच्या लाकडाचा व वॉटर प्रुफ फलश डोअर उत्कृष्ट प्लासबुड फ्रेमसह राहिल.
5. पाचडर कोटेड श्री टूँक अँल्युमिनिअम स्लायडींग शिडवया राहतील. तसेच गॉरकीटो नेटसह, व सुरक्षिततेसाठी ग्रील बसविलेली.
6. टँयलेटला शिमेंट फ्रेम वॉकट व पलेंश दरवाजे असातील.
7. किचन प्लॅटफॉर्मद- ब्रॅनाईट किचन प्लॅटफॉर्म स्टेनलेस स्टील शिंकसह.
8. किचन प्लॅटफॉर्मला लिंटल लेव्हल पर्यंत टाईल्सअसेल.
9. टँयलेटमध्ये जागवार अगर तत्सम उच्च प्रातीवे सॅनेटरीवेअर फिटींग.
10. कन्सील्ड ह्याय क्वॉलिटी वायरिंग, अँकर / लिब्रॅन्ड अगर तत्सम.
11. आतून ऑईल बॅन्ड डिस्टेंपर पॅट व बाहेरून वॉटर प्रुफ शिमेंट पॅट.
12. सदर इमारतीला लिफ्ट वी सोय देण्यात येईल.

येणेप्रमाणे हा अँलॉटमेंट डिड चा दस्त लिहून देणार यांनी कोणत्याही धाकडपणास बळी न पडता, राजीखुशीने व स्वसंतोषाने, कोणताही नशापाणी न करता आजरोजी समक्षा हजर राहून, अँलॉटमेंट डिड मधील भरणा रिवकारून व अँलॉटमेंट डिड वर साक्षीदारांसमक्षा सहया/अंगठे करून लिहून व मे.दुस्यम निबंधक साहेब, नाशिक यांचे समोर नोंदवून दिला आहे.

हा अँलॉटमेंट डिड, नाशिक



श्री.दिनेश लक्ष्मण अट्ट्रावलकर

सभासद भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मानासवर्गीय को- ऑप. डॉ. सोसा. लि. नाशिक
लिहून देणार

[Handwritten Signature]


भारतखण्ड डॉ. तातासाहेब आवेडकर
मानसवर्णीय को ऑप. डॉ. योगा. लि.
नाशिक
तर्फे मा.विद्यमान वेअरमान,
श्री.संजय बाबुराव काळे
लिहून देणार

साक्षीदार:-

1) *[Handwritten Signature]* राहुल मोडे
रा.


2) *[Handwritten Signature]* जयेश मोडे
रा.

Chetan D. More
Parties are identified by me
[Handwritten Signature]



ATTESTED

[Handwritten Signature]
MUKUND R. DHORE
Advocate & Notary Govt. of India
District Court Compound Nashik-2





भारत सरकार
Unique Identification Authority of India
Government of India

नोंदविण्याचा क्रमांक / Enrollment No. : 2006/19010/21431

05/01/2013

To
Dinesh Laxman Atravalkar
दिनेश लक्ष्मण अट्रावलकर
R B 2-945/D
B ROAD
P O H COLONY
Bhusawal
Bhusawal, Bhusawal, Jalgaon,
Maharashtra - 425201
9673967849



KA449165898FH

44918589



आपला आधार क्रमांक / Your Aadhaar No. :

7668 9974 4024

माझे आधार, माझी ओळख



भारत सरकार
Government of India
दिनेश लक्ष्मण अट्रावलकर
Dinesh Laxman Atravalkar

जन्म तारीख / DOB : 14/02/1982

पुरुष / Male

7668 9974 4024



माझे आधार, माझी ओळख

Handwritten signature

आयकर विभाग
INCOME TAX DEPARTMENT



भारत सरकार
GOVT. OF INDIA

DINESH LAXMAN ATRAWALKAR

LAXMAN DEVCHAND ATRAWALKAR

14/02/1982

Permanent Account Number

AMBPA0427C

Dinesh
Signature



Dinesh